

Uggval. zu Unādiś. 2, 75.

ऋणपाल m. N. pr. eines Lexicographen (= ऋणप) Verz. d. Oxf. H. 187, a, No. 427. 196, a, No. 434. eines Juristen 277, b, 31.

ऋणसिळू m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 347, a, 9.

ऋणान s. ऋज्ञायान.

ऋण्य Z. 3 lies 6 st. 16.

ऋणवस्तु m. N. pr. eines Lehrers Verz. d. Oxf. H. 35, b, 23. Wohl fehlerhaft für °वस्ति.

ऋणवीथी Verz. d. Oxf. H. 48, b, 6. VARĀH. Brh. S. 9, 3, wo zur ऋणवीथी gerechnet werden Hasta, Kītrā und Viçākhā.

ऋणम्, adv. füge noch die Bed. *oft nacheinander, wiederholentlich* hinzu.

ऋणलृत्स्वार्थी eine Art Ellipse, der elliptische Gebrauch eines Wortes in seiner gangbaren Bedeutung, z. B. अतो धावति st. अतोया धा०, कुतः प्रविशति st. कुतधारिणः पुरुषः प्र०; vgl. Sāh. D. 11, 22. fgg.

ऋणलृत्स्वार्था f. dass. VEDĀNTAS. (Allah.) No. 103.

ऋणकृपाणीय lies mit der ed. Calc. °कृपाणीय und in der Uebersetzung der Scheere st. des Geizhalses (?).

ऋणगलस्तन s. ऋणगलस्तन.

ऋणात् °लोमी adj. f. noch nicht mannbar: नाजातलोम्योपक्रासमिच्छू Gobh. 3, 3, 3. Pār. Grhj. 2, 7.

ऋणात् Kāṭh. in Ind. St. 8, 22. — Vgl. ऋणव.

ऋणामिता lies *Nicht-Gleichförmigkeit, Nicht-Ueberflüssigkeit.*

ऋणामित्व n. dass. TBr. 2, 1, 4, 3.

ऋणामिल m. N. pr. eines Mannes Brīg. P. 6, 1, 21.

ऋणिज्ञासु (3. श० + ज्ञ०) adj. nicht forschend TATTVAS. 37.

ऋणित 1) MED. t. 78. — 2) b) ऋणिर् st. dessen Verz. d. Oxf. H. 309, a, 19. — c) MED. Spr. 4053. — ऋणितस्य ऋणितः N. eines Sāman Ind. St. 3, 202, a. — ऋणिता f. N. pr. eines Wesens im Gefolge der Devi WILSON, Sel. Works 2, 38.

ऋणितशात्तिस्तव (श० - शा + स्तव) m. Titel eines Buches WILSON, Sel. Works 1, 283.

ऋणिनै Unādiś. 2, 48. 2) ein lederner Sack, — Beutel: °रूत् eine Perle von einem solchen Beutel DAÇAK. in BENF. Chr. 191, 16; vgl. चर्मरूतभूतिका 189, 2. रूतभूता चर्मभूतिका 19.

ऋणिनिन् (von ऋणिन्) adj. mit einem Fell bekleidet: जटाजिनी MBu. 1, 4917 so v. a. जटी ऋणिनी च.

ऋणिर् m. eine Art Maus Verz. d. Oxf. H. 309, a, 19. ऋणित Suçā. — eine best. Verfluchungs-Cerimonie Āçv. Çā. 9, 7, 1. — N. pr. eines Manneś gāṇa प्रुधादि zu P. 4, 1, 123.

ऋणिराधिराज Z. 2 lies 7, 70, 3 st. 7, 71, 3.

ऋणिस्तुग 2) MBa. 16, 237.

ऋणिल्लू 1) R̄t. 1, 23 nach der richtigen Lesart.

ऋणीत unversehrt TS. 5, 7, 2, 4. Z. 2 lies Āçv. Grhj. 1, 13, 5.

ऋणीतपुर्वाणी lies das Wiedergewinnen in unversehrter Gestalt; = अप्राप्तप्राप्तिकरणा Sā.

ऋणीत Unversehrtheit RV. 9, 96, 4. TS. 5, 7, 2, 3. Pār. Grhj. 3, 1, 2.

ऋणुर् lies ऋणुर् st. ऋणुर् und 2. जुर् st. जुर्.

ऋणुर्मुम् RV. 5, 6, 10 nach Sā. eine Zusammenrückung von ऋणुम् und

यमस्, 3. pl. von ऋण् und यम्.

ऋणूर्पत् (3. श० + ज्ञ०) adj. nicht alternd RV. 3, 46, 1.

ऋण्य m. N. pr. eines Fürsten MBu. 1, 228.

ऋणेकप (= ऋणेकपाद् und auch daraus entstanden) die Gottheit (der Regent) des Naxatra Pūrvabhadrapāda, resp. das Nakshatra selbst, VARĀH. Brh. S. 9, 34. ऋणेकपम् v. l.

ऋणेकपाद् WEBER, Rāmat. UP. 304. 312. Verz. d. Oxf. H. 82, b, 24.

ऋणेकपादर्त (ऋणेकपाद् + रस्त) n. das Nakshatra Pūrvabhadrapāda VARĀH. Brh. S. 26, 14.

ऋणुका Daçar. 2, 65.

ऋणता (von ऋण) f. Unwissenheit Spr. 3340.

ऋणान्वेधिनी (अ० + वेऽ) f. Titel einer Schrift HALL 108.

ऋमन् Sp. 76, Z. 1 lies 11, 10, 22 st. 10, 12, 22.

ऋण्यानि Pār. Grhj. 3, 1, 2.

ऋण्येय (3. श० + इयेय) adj. unantastbar; davon nom. abstr. ऋण्येयता f. Unantastbarkeit Çat. Br. 11, 5, 2, 1.

ऋण्येष्ट Z. 3 füge nicht vor als hinzu.

1. ऋण vgl. ऋणम्.

ऋच streiche पुलकाच्च.

ऋच्छन vgl. दामाच्छन, मूषिकाच्छन.

ऋच्छल zur Erklärung von उपातभाग MALLIN. zu KUMĀRAS. 7, 32. °ऋच्छलद्वाहार KATHĀS. 10, 167. — Vgl. दामाच्छल unter दामाच्छन.

ऋच्छ Z. 1. fg. streiche «vgl. auch unten u. नि». 1) ऋच्छत् Çat. Br. 2, 6, 2, 6, 3, 4, 2, 20. — caus. 1) ऋच्छितासिता दृष्टिः Spr. 3448.

— ऋच्छu zu streichen.

— ऋन् berallen Çat. Br. 2, 1, 4, 5. KAUç. 18.

— ऋषे 1) TS. 2, 6, 2, 4. (ऋग्म्) ऋग्यशेषेणाम्यज्ञेत् Gobh. 2, 4, 3. ऋघ्यक् त् Çat. Br. 7, 3, 2, 3.

— ऋा vgl. स्वाक्षर, 1. ऋाय्य, ऋच्छन.

— उद् ausstellen, darbieten RV. 4, 6, 3.

— उप einschmieren (die Achse) TS. 2, 6, 2, 4. 3, 1, 2, 1. — Vgl. उपाच्छन.

— नि Z. 1 lies न्यञ्जति. — partic. न्यञ्जति inhärend, in einem Anderen enthalten Çat. Br. 4, 6, 2, 17, 7, 1, 1, 3, 3, 2, 10, 5, 2, 18. — Vgl. न्यञ्ज.

— प्र streiche die Stelle und setze vgl. प्राज्ञन.

— वि 3) Spr. 1238. 5283. Rāga-TAR. 5, 107. व्यक्ति auf ऋच्छ und ऋच्छ zurückgeführt P. 8, 2, 48, Vārtt. निर्देशदेवं व्यक्तं दीर्घस्य प्रकृष्टाम् PAT. zu P. 8, 2, 46. व्यक्ते एवि वासरे am hellen Tage sogar Spr. 2905. व्यक्ति behält seinen Ton in comp. mit einem adj. gāṇa विस्पष्टादि zu P. 6, 2, 24.

— ऋभिवि pass. an den Tag treten: ऋपत्स्वेव हि मक्तौ शक्तिरभिव्यज्ञते न संपत्सु Spr. 333. VEDĀNTAS. (Allah.) No. 69. ऋभिव्यक्ति Çat. 66, 18. Sā. D. 77, 8. P. 8, 1, 15, Sch. — Vgl. ऋभिव्यक्ति fg.

— प्रवि vgl. प्रव्यक्ति.

— सम् 2) AV. 3, 12, 8. verschönern RV. 10, 80, 1. ähnlich, etwa herausputzen in der Stelle: मायाच्छिनौ समनक्ति चर्षणी MBa. 1, 726.

1. ऋच्छन 5) HALĀJ. 5, 26.

2. ऋच्छन 2) तद्भनतापति das Annehmen der Färbung des (Andern) JOGAS. 1, 41. — 3) Spr. 44. Für die Schürz'sche Auffassung (vgl. Th. 3, S. 357) spricht PĀNĀT. ed. orn. 3, 18, wo das neutrum ऋच्छनम् steht.